

CIN: L65920MH1994PLC080618

Email: shareholder.grievances@hdfcbank.com

Website: www.hdfcbank.com

HDFC Bank Limited, Zenith House, Opp Race Course Gate no. 5 & 6, Keshavrao Khadye Marg, Mahalaxmi, Mumbai- 400034 Tel.:022-39760001/0012

July 05, 2022

BSE Limited

Dept of Corporate Services Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai 400 001

Scrip Code: 500180

National Stock Exchange of India Limited

The Listing Department Exchange Plaza Bandra Kurla Complex, Mumbai 400 051

Scrip Symbol: HDFCBANK

Dear Sir

Sub: Notice for loss/misplacement of share certificates

We wish to inform you that we have made an advertisement for loss/misplacement of share certificates in the edition dated July 05, 2022 of The Free Press Journal and its Marathi translation in Navshakti.

The paper clipping of the above two advertisements is enclosed herewith with a request to display the same on your Notice Board and inform the Members in general not to deal with the concerned share certificates.

In accordance with SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD_RTAMB/P/CIR/2022/8 dated January 25, 2022, we shall issue the Letter of Confirmation with probable date as July 21, 2022 provided no claim(s) in writing supported by the valid documents are received by the Bank / Registrar till July 20, 2022. The Letter of confirmation shall be dispatched by our Registrars Viz. Datamatics Business Solution Limited and the request shall be processed in accordance with the aforesaid Circular

Please take the same on your record.

Thanking you

Yours faithfully,

For HDFC Bank Limited

Santosh Haldankar Sr. Vice President (Legal) & Company Secretary

Encl: a/a.

16

KALYAN DOMBIVLI MUNICIPAL CORPORATION

Computer Department Tender Notice No. Tender Notice No. 01/2022-23 (Tender ID: 2022_KDMC_808370_1)

EXTENSION Computer Department, KDMC has invited online tender for Providing Annual Maintenance with Manpower Support for

to submit the bid was 30/06/2022 before 5.00 pm. Due to the Administrative reason KDMC has extend the last date of submission of bid till 11/07/2022 before 5.00 pm. Tender will be open on 13/07/2022 at 11.00 am.

SAP HRMS implement at KDMC for Two Years. The last date

Blank tender forms are available www.mahatenders.gov.in

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that under the instructions of my clients, Mrs. Vandana Satish Ganu and Mrs. Anjali Shirish Ganu, Owners with respect to the **Property**

more particularly described in the **Schedule** hereunder written.

Any person/s having any claim/s and/or demand against/upon/in respect of right itle, share and interest of any of the Owners in respect of the said property or any

part thereof by way of inheritance, agreement, sale, transfer, assignment, share rust, maintenance, right of way, mortgage, tenancy, sub – tenancy, lease, sub – ease, charge, inheritance, bequest, family agreement, lien, license, gift possession, easement, grant of development rights, joint venture, partnership

acquisition, requisition, and not development rights, but we trained parties in any trust, right of prescription or pre-emption or under any agreement or other disposition or under any suit, decree, injunction order or attachment or award

assed by any Court or authority litigation, lis-pendens, decree or order of an

adjudicating authority, exchange, partition, power of attorney, WILL, bequest FSI/TDR consumption, tenancy, development rights, family arrangement settlement, possession, allotment or otherwise howsoever or otherwise is hereby

requested to intimate to the undersigned in writing together with copies of supporting documentary evidence, within 14 (Fourteen) days from the date of oublication hereof, failing which, it shall be presumed that no such Claims exist and if such Claims exist, it shall be deemed that such person/s has/have

elinguished such claim and/or waived/abandoned any right to exercise such

SCHEDULE

All that piece and parcel of land bearing Survey No. 84, Hissa Nos. 8/1, 15/2 and 18/1 (O.P. No. 77 with area of 509.10 sq.mts.), Final Plot No. 88 admeasuring 464.40 Sq. Mts of TPS V, Vile Parle (East) corresponding to CTS No. 1070, of Vile Parle admeasuring 486.10 (23 sq.mts. merged into F.P. No. 89) sq.mts., as per P. R. Card in Village Vile Parle, Taluka-Mumbai and situate lying and being at TPS V, Vile Parle (East), Mumbai-400057 in the Registration District and Sub-district of Mumbai City and Mumbai Suburban together with the Structure standing thereon, being building of Ground plus 3 Upper Floors known as "Shirish Bungalow" assessed under No. K-720 (2) 6 of K-East Ward. The said property is bounded as follows: On or towards North: F.P. No. 87 and F. P. No. 89, On or towards South: 60' feet wide Mahant Road Extension. On or towards West: 40 feet wide Mahant Road Extension. On or towards West: 40 feet wide Mahant Road Extension.

wide Mahant Road Extension. On or towards West: 40 feet wide Mahant Road

Borrowers Name

Anjanikumar shrikishna Srivastav

1 Ms. Aditi Anjanikumar Srivastav

2 Mrs. Anjali Anant Gawade

3 Mr. Kamlakar Chandrakant

Mrs. Swati Kamlakar Gholekar

4 Mr. Chintamani Narayan Bagwe,

6 Mr. Sukhdev Narayan Kadam &

Prop. of M/s. Shree Sai Sonai

8 Mr. Choudhary Reshma Gopinath

Mrs. Choudhary Gopinath M.

9 Mr. Choudhary Jyoti Balwant &

10 Mrs. Sarita Pawankumar Yadav

Mr. Yaday Pawankumar B.

11 Mr. Sohanlal Mangilalji Patel,

12. Mrs. Rinku Arvind Jain.

13. M/s. Deva Synthetics,

Prop. of M/s. Riddhi Textiles

Prop. Mr.Pradeep Govardhan Gupta

14. M/s. Shree Dakshlene Silk Mills,

Mr. Popatlal Kundanmal Jain

15. M/s Shivam Clearing Agency

Mrs. Saroj Santosh Thavi,

16. M/s. R. Tech Systems Pvt. Ltd.

(Mumbai) Pvt.Ltd.

17. M/s. Crystal Studio

18. Mr. Yogesh Sharad Barve

Prop. of M/s. Yogeshwari Supplier

Prop. Mr. Jitendra Popatlal Jain

...(Guarantor & Owner)

Mrs. Choudhary Balwant

5 Mr. Dipak Eknath Nivalkar

Mr. Gopinath Madhukar

Chaudhary,

Enterprises

Madhukar

Prop. of M/s. Color Krushani,

Gholekaı

Sd/- Mr. PANKAJ THATTE, Advocate, High Court, Bombay, C/o. M/s. Thatte & Co., R.No.24, 3rd Floor, Examiner Press Bldg., 35, Dalal Street, Fort, Mumbai 400 023.

Amount

Ourstanding

Rs. 64.66 Lakh

Further interest

Rs. 31.07 Lakh

+ Further interest

from 01.07.2022, 421 603.

Rs. 74.10 Lakh

from 01.07.2022.

from 01.07.2022.

- Further interest

rom 01.07.2022

Rs. 55.99 Lakh

from 01.07.2022.

- Further interest

Rs. 552.57 Lakh

+ Further interest

from **01.07.2022**.

+ Further interest

from 01.07.2022.

Bank reserves its rights to reject any or all the offers received without assigning any reason.

Claims and the same shall not be binding on the Owners i.e. my clients.

SCHEDULE

Sd/-Dv. Commissioner (e-Governance) Kalyan Dombivli Municipal Corporation Kalvan

KDMC/PBO/HQ/249 Dt. 04/07/22

Dated this 4th day of July, 2022.

(if possible)

HDFC BANK We understand your world

HDFC BANK LIMITED

Office: HDFC Bank House, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai 40 [Corporate Identification Number-L65920MH1994PLC080618]
 [e-mail: shareholder,grievances@hdfcbank.com] [Website: www.hdfcbank.com]
 [Tel Nos. 022 39760001 / 0012]

NOTICE Notice is hereby given that the following equity share certificates have been reported as lost/misplaced/irretrievable and the registered holders'/claimant have applied to the Bank for the issue of duplicate share certificates.

Sr. L/F Name of the Shareholder(s) Dist. Nos No. 2081731 From To No. Shares 14476601-14477120 12183 520 Sujjan Singh Jointly Sukhinder Singh

Any person(s) who has/have any claim in respect of such share certificate/s should lodge such claim/s in writing with all supporting documents at the office of our Registrars and Transfer Agents viz Datamatics Business Solutions Limited, having address at Plot No. B 5, Part B Cross Lane, MIDC Marol, Andheri (East), Mumbai 400.093 within 15 days of the publication of this parts of the publication of this parts of the publication of the parts notice after which no claim(s) will be entertained and the Registrars will proceed to issue he Letter of Confirmation in accordance with SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD RTAMB/P/CIR/2022/8 dated January 25, 2022. The Letter of confirmation shall be dispatched by our Registrars Viz. Datamatics Business Solution Limited and the request shall be processed in accordance with the aforesaid Circular. Accordingly the original share certificates shall stance cancelled, any person dealing with the original share certificate(s) shall be doing so at his/her own risk and the Bank will not be responsible for it in any way.

For HDFC BANK LIMITED

Sr Vice-President (Legal) & Company Secretary

बैंक ऑफ महाराष्ट्र Bank of Maharashtra A GOVT. OF INDIA UNDERTAKING

Date: 04.07.2022

आज़ादी का अमृत महोत्सव

एक परिवार एक बैंक

VARSAI BRANCH: Choudhary Complex, At PO Varsai, Pen-Khopoli Road, Tal: Pen Dist Raigad. •Email: bom921@mahabank.co.in HEAD OFFICE: "Lokmangal", 1501, Shivajinagar, Pune - 411005

POSSESSION NOTICE (For Immoveable Property)

Whereas, the Authorised Officer of Bank of Maharashtra under Securitisation & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 & n exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 17.02.2020 under Section 13 (2) of the said Act and called upon you (1) Mr. Mohan Mahadu Patil and Mrs. Sarita Mohan Patil to repay the amount mentioned in the said notice being ₹ 18,46,579.51 (Rupees Eighteen Lakh Forty Six Thousand Five Hundred Seventy Nine Rupees and Fifty One Paise only) plus unapplied interest from 25.10.2019 against Mortgage of Scheduled property, within 60 days from the date of receipt of the said notice.

The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has Taken Possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of Section 13 of Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this 02nd day of July of the year 2022.

The Borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the properties and any dealings with the properties will be subject to the charge of Bank of Maharashtra for an amount mentioned above. The Borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act.

respect of time available, to redeem the secured assets

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY Flat No.- 2, Ground Floor, Building No. 2, "A" wing, Padmanabh Village Bhanwa Tal: Khalapur, Dist: Raigad.

ABHYUDAYA CO-OP. BANK LTD. (Multi-State Scheduled Bank) Recovery Dept., Shram Safalya Building, 63, G. D. Ambekar Marg, Parel Village, Mumbai-400 012. Tel. No. (022) 24153 694/95/97. Email :- recovery@abhyudayabank.net

Description of properties and name of owners

All that piece & parcel of land & structure of House No.425 & 428

Survey No. 517, Village -Agarwadi, Patil Pada, Saphale (West)

Flat No.B/2, adm.555 sq.ft. built up area, Ground Floor, 'B' Wing,

'H' Type, Bldg.No.19, Om Annapurna Park CHS Ltd., S.No.19pt &

421 304 owned by Mr. Kamlakar Chandrakant Gholekar and Mrs

NOTICE FOR SALE SALE OF ASSETS IN PHYSICAL POSSESSION OF BANK UNDER THE SECURITISATION & RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS & ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 Under rule 8 & 9 of security interest (Enforcement) rules 2002. Offers are invited in sealed covers as to reach the undersigned on or before 27.07.2022 & 18.08.2022 upto 4.00 p.m for the sale of the following properties in the possession of the Bank on "as is where is and what is basis" towards the recovery of its secured debts with interest, costs, charges etc. from borrowers/guarantors as stated hereunder:

Rs. 17.97 Lakh Flat No.202, adm.537 sq.ft. built-up, 2nd Floor, Aarya Apartmen

from 01.07.2022 owned by Ms.Aditi Anjanikumar Srivastav.

Swati Kamlakar Gholekar.

from **01.07.2022.** Kulgaon, Badlapur East, Thane - 421 503.

Madhukar Chaudhary.

Further interest Flat No. 702, adm. 475 sq.ft. Carpet area,

Mrs. Rinku Arvind Jain

...(Borrower & owners) from 01.07.2022. House No 822/1, to 822/7, New Moolchand Compound, Khon

from **01.07.2022.** District - Raigad, Bungalow Area - 1376 sq.ft.

Anjali Anant Gawade.

- Further interest S.No.27/2, Plot No.15, Village Navali, Tal.Palghar, Dist. Palghar (E)

from 01.07.2022 Taluka- Palghar, District- Palghar, Land Area- 13 R. Owned by Mrs.

from **01.07.2022**. 22pt, (Old S.No.146pt & 147pt), Village Golivali (Azade) Opp.Tata Power Octroi Naka, Kalyan Shil Phata Road, Dombivali (E), Thane -

Rs. 24.01 Lakh | Flat no. 402, 4th Floor, adm. 514 sq/ft. Carpet, Building No. B/2

- Further interest "Panvelkar Sankul", Near Siddhi City, Kharavi Naka, Village

Rs. 17.18 Lakh | Flat No. 304, 3rd Floor, adm. 408 sq/ft carpet Wing-B, Building No.7

from 01.07.2022. Road, Village Vakdi, Tal. Panvel, Dist. Raigad-410 206

+ Further interest **l"Vastusiddhi Alps CHS**". Near Vakdi Bit Police Station. Morbe

Rs. 29.21 Lakh Flat No 401, 4th Floor, adm. 557 sq/ft. Wing-A, "Karan Arjun

-Further interest S.No.118, Hissa No.3 (pt), Plot Nos.10 to 12 situated at Village

Rs. 44.39 Lakh Flat No. 701, 7th floor, "A" Wing, adm.672 sq.ft. Carpet area, Roya

Rs. 44.67 Lakh Flat No. 702, 7th floor, "A" Wing, adm.672 sq.ft. Carpet area, Roya

Badlapur (W), Tal-Ambernath, Dist-Thane-421 503

Rs. 48.45 Lakh Flat No.603, on the 6th Floor adm. About 680 (Built up), Building

- Further interest No. B-3, "Riddhi Siddhi Complex" Temghar Road, Bhiwandi , Dist

Rs. 81.53 Lakh | Flat No.11 on the Third Floor adm. about 864 sq.ft. Built - up are

- Further interest equivalent to 80.30 sq.mtrs. "Jagdish Niwas CHS Ltd" Village Kasar

from **01.07.2022.** Ali, Panjarpol, Nazrana Compound, Bhiwandi, Dist.Thane, **owned by**

Rs. 49.81 Lakh Flat No.801 on 8th Floor of in a Building No.B in "ARIHANT CITY

- Further interest Flat adm.470 sq.ft., or thereabout of carpet area equivalent to 695

rom **01.07.2022.** sq.ft., built up situated at Village Temghar, Taluka Bhiwandi, Dist.Thane

Rs 529.45 Lakh Gr. Mezz (part) Floor, Area 12710 sq.ft., Built up area 16516 sq.ft.

Bhat Bazar, Masjid Bunder, Mumbai - 400 009.

Rs.6724.08 Lakh Row House No. RH/04, Plot No.105/106, Shiv Kutir, Geetika CHSL

Sector 29, Vashi, Navi Mumbai, adm. 1080 sq/ft.

Rs. 543.02 Lakh Flat No.302, 3rd floor, Vibhav Arcade CHSL., Lane "B", Plot No.79/80

Rs. 411.82 Lakh Residential Bungalow at Plot No. 18, Sector C-3, Gold Valley

+ Further interest Konkan, Survey No. 115/C, Village Varchiwadi, Taluka - Mangaon,

The Bank Draft/Pay Order of the EMD drawn in favour of Abhyudaya Co-Bank Ltd., payable at Mumbai (the payment of EMD can also be made through RTGS) should

be accompanied with the offer which is refundable without interest if the bid is not successful. The offers will be opened by the undersigned at Abhyudaya Co-op. Bank Ltd..

K.K. Tower, Abhyudaya Bank Lane, Off. G.D. Ambekar Marg, Parel Village, Mumbai - 400 012 at 11.00 a.m. onwards on 28.07.2022 & 19.08.2022. The OPEN Auction

bidding will also take place at the same time. Offerers may remain present and revise their offer upwards. The successful bidder/offerer should deposit 25% (Inclusive of

10% EMD Amount) of the bidding amount immediately after auction on the same day or not later than next working day and balance 75% within 45 days or such extended period as agreed upon in writing between the Auction purchaser & the Bank, failing which the Bank shall forfeit the entire amount already paid by the offerer without any

notice. Any statutory and other dues if any payable on these properties have to be ascertain and borne by the purchaser. The intending purchasers may inspect the above

properties between 11.00 a.m. to 3.00 p.m. On 22.07.2022 & 12.08.2022. Enquiries, if any and/of terms and conditions for sale can be obtained from the undersigned. The

+ Further interest |Sector-8. Vashi. Navi Mumbai. Adm.1200 sg/ft + Terrace 400 sg.ft

- Further interest Garden Residency, Kalyan- Bhiwandi Road, Bhiwandi-4210302

Flat No. 701, adm. 475 sq.ft. Carpet area,

from **01.07.2022.** Thane- 421 302. **owned by Mr. Sohanlal Mangilalji Patel**

CHS Ltd.", Pandurang Nagar, Chinchapada, Kalyan East,

Land alongwith structure thereon adm. 109 sq.mtrs. bearing

Temphar, Tal. Bhiwandi, Dist.Thane owned by Mr.Gopinati

Garden Residency, Kalyan- Bhiwandi Road, Bhiwandi-4210302

Bldg No.1, Wing "B" Shree Krishna Residancy, Village- Valivli

owned by Mr.Pradeep G. Gupta and Mr.Rajnish Govardhan Gupta

Structure Situated on servey No 20, Hissa No 01, Grampanchayat

. Office No.603, adm. about 565 sq.ft.(Built-up area), on 6th Floor

& 7, Gat No.796, Sector 19 Village Turbhe, Taluka Thane i Nav

. Office No 502, adm. About 380 sq ft.(Built-up area) 5th Floor, The

old sharda Chambers No.1, Premises CHS Ltd., 31, K N Road

Mumbai - 400 703 owned by Mrs.Saroj Santosh Thavi.

"Central Facility Building" in APMC fruit Market Complex, Plot No.3

Khamba Road, Village Katai, Tal. Bhiwandi Dist Thane - 421 302.

Date: 02.07.2022

Authorized Officer & Chief Manager, Bank of Maharashtra

NOTICE

duplicate certificate(s). Any person who has a

claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its registered office within 15 days from this date,

else the Company will proceed to issue duplicate

Kind of securities and Equity shares of Rs 1

Distinctive numbers 2927621-2929640

2020

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my client is

intending to purchase the Industrial Gala Unit No. B/157 on first floor in B Wing, Akshay

Mittal Industrial Premises Co-operativ

Society Ltd., Sanjay Building No. 5, Mittal

ndustrial Estate, Andheri - Kurla Road, Sir M

V. Road, Andheri (East), Mumbai - 400 059

admeasuring 1338 sq. ft. built up area situated at Land CTS No. 1637 of Village

Marol Taluka Andheri in Mumbai (herein afte

from the present owner Mr. Ravi Omprakas

Any person/s having any claim or any interest against into or upon the said

Industrial Gala Unit by way of Sale,

Agreement, Contract, Exchange, MOU, gift

lien, mortgage, loan, charge, lease, tenancy occupation, possession, Easement

nheritance, trust, litigation, right o

residence, maintenance and lis- pendence

are hereby required to notify the same in writing with supporting documentary

evidence to the undersigned within 15 days

If no claim is received or made as required hereinabove, it shall be presumed that any

such claim in or on the said Industrial Gala

Unit shall be considered as waived and / or

abandoned for all intents and purposes and

the same shall not be binding on my client

and my client shall complete the purchase

transaction with the present owner and the

said transaction will be completed without

having any reference to such claim if any and

Advocate Mahavir K Rambhia

Date & Time

of Auction

28.07.2022

at 11.00 A.M

28.07.2022

28.07.2022

at 11.00 A.M

19.08.2022

at 11.00 A.M

19.08.2022

at 11.00 A.M

19.08.2022

at 11.00 A.M

Woodland Crest, First Floor, Opp. Vijay

Nagar, Near Palloti Church, Marol Marosh

Road, Marol, Andheri (E), Mumbai 400 059

same shall be considered as waived.

from the date hereof.

Place: Mumbai

Earnest

Money

Deposit Rs

1,23,300/-

2,80,800/-

2,25,000/-

Rs.

2,31,300/

Rs.

2.31.300/-

Rs.

5,27,900/-

Rs.

3.33.000/-

Rs.

3,33,000/-

Rs. 2,18,000/-

Rs. 2,18,000/-

1,83,600/-

Rs.

2,46,200/-

2,85,600/-

Rs.

36,99,600/-

Rs. 7,91,000/-

Rs. 10.70.000/

Rs. 16.74.000/

Rs. 25,84,000/

Rs. 3,72,100/-

2 65 000

Reserve

Price Rs.

12,33,000/-

28,08,000/-

22,50,000/-

23,13,000/-

23.13.000/-

52,79,000/-

33.30.000/-

33,30,000/-

Rs.21,80,000/-

Rs.21,80,000/

18,36,000/-

24,62,000/-

28,56,000/-

3,69,96,000/

79,10,000/

Rs.

1,07,00,000/

1,67,40,000/

Rs.

2.58.40.000

37.21.000/-

referred to as the 'said Industrial Gala Unit')

Jalu Nogi Karanjawalla

Farhiz Nogi Karanjawala

Farhiz Nogi Karanjawal

[Name of holder]

certificate(s) without further intimation.

Names of holders

No. of securities

Date: 05.07.2022

Agrawal.

VOLTAS LIMITED Regd Office:Voltas House 'A', Dr. Babasaheb NOTICE is hereby given that we are in the process of investigating the title of Mrs Bina Rajesh Shah to the Property (as set out in the **Schedule** below). Ambedkar Road, Chinchpokli, Mumbai 400033 All persons having any encumbrances, claims and/or interests, rights of any nature Notice is hereby given that the certificate(s) for the undermentioned securities of the Company have been mislaid and the holder of the said securities has applied to the Company to issue

whatsoever against or in respect of the Property or any part thereof including by way of legal title, ownership rights, tenancy, inheritance, share, partition, mortgage, lien, sale, exchange, gift, lease, sub-lease, license, development rights, charge, maintenance easement, possession, possession of original title deeds, occupation and/or beneficial rights under any trust, right of prescription or pre-emption or under any agreement arrangement or disposition or any proceeding, decree, order or award passed by any Court or authority howsoever or otherwise claiming any other rights whatsoever, are hereby requested to intimate the same in writing along with copies and scans of all supporting papers, writings or documents to us at Shardul Amarchand Mangaldas 8 Co., at the below mentioned address and Email ID within 7 (Seven) days from the date of publication of this notice, failing which such claim, right or encumbrances and the claims rights or encumbrances, if any, of such person, entity, association, firm etc. shall be treated as waived or abandoned.

PUBLIC NOTICE

SCHEDULE

(Description Of The Property)

ALL THAT piece and parcel of land or ground situate lying and being in Tungarli Village, Taluka Mawal, District, Pune in the Registration Sub-District of Mawal bearing Final Plot No. 116 (Part) R.S. No. 130, Hissa No. 4 and R.S. No. 114, Hissa No. 2 of Tungarli Village in the Town Planning Scheme No. 1 of Lonavala and admeasuring 1628 square metres or there abouts being Plot A alongwith the right of use and enjoyment of road and open space in common with the owners of the said Plot "B" and "C" on the larger land and bounded as follows:

On Or Towards The North: by Final Plot No. 102 of Town Planning Scheme No. 1 of Lonavala (being R.S. No. 130 Hissa No. 1),

On Or Towards The South: by Plot "C",

On Or Towards The West: by Final Plot No. 100 of Town Planning Scheme No. 1 of Lonavala (being R.S. No. 130 Hissa No. 3), and On Or Towards The East: by Plot "B".

Together with (i) the undivided right, title and interest in the larger lands or grounds hereditaments and premises of which Plot A is a part; and (ii) the right to obtain a prope

documentary transfer of Plot A Dated this 04th day of July, 2022.

Shardul Amarchand Mangaldas & Co.

Kind Attn: Mr Tarun Rao 23rd floor, Express Towers Nariman Point, Mumbai 400 021 Ph: +91 22 49335555; Fax: +91 22 49335550 Email: project.titleobjections@AMSShardul.com Smt. Shyamlata R. Maheshwari Nember of the Mahindra Eminente Co Operative Housing Society Limited naving address at CTS No. 899 A to E o Village Pahadi, S. V. Road, Goregao West), Mumbai 400 104 and holding

PUBLIC NOTICE

Flat No. 1501, 15th Floor, in the Angelica C wing Building of the society,

ed on the 29th day of March 2019

rithout making any nomination. The

Society hereby invites claims o

bjections from the heir or heirs or othe

mants/objectors to the transfer o the said share and interest of the eceased member in the property of ociety within a period of 15 days from the publication of this notice with copy o such documents and other proofs in supports of his/her/their claims , objections for transfer o shares and nterest of the deceased member in the laims/objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the hares and interest of the deceased member in the provided under the Bye Laws of the Society. The claimants objections, if any received by the Society for transfer of shares and nterest of the deceased member in the property of the society shall be deal vith the manner provided under the Bye-Laws of the Society. A copy of the registered Bye-Laes of the Society is available for inspection by the simants / objectors, in the office of the Society with the Secretary of the Society between 11 A.M. to 5 P.M. from

> For and on behalf of Mahindra **Eminente Co-operative Housing** Society Limited

> > Sd/-

Hon, Secretar Date: 05.07.2022

ne expiry of its period.



K. B. Bhabha Hospital, R. K. Patkar Marg, Bandra (W), Mumbai-400 050

No. HO/3401/KBB dt. 30.06.2022

e-Quotation Notice

The Commissioner of Municipal Corporation of Greater Mumbai (MCGM) invites Bids from eligible NGO's dealing in this line, e-Quotation details are as under.

Sr. No.	Parameters	Details		
1.	e-Quotation / Bid No.	7200033406		
2.	Department	Peripheral Hospitals.		
3.	Subject of e-Quotation	Providing Multi Purpose Labours (MPL) (27 Nos.) on contract basis on specified Terms & Conditions only by local NGO at K. B. Bhabha Hospital, Bandra (W).		
4.	Contact Details	Medical Superintendent Tel. 022 26422775 Ext. 4505 Email :- bhabha.bandra@yahoo.com		
5	Important Dates	Particulars From Da Time		
		Start Date to Download 05.07 online e-Quotation @11.0		
		Last Date of submission of online e- 11.07.2 Quotation.		

The e-Quotation can be downloaded from the MCGM portal mcgm.gov.in or call us on 022 26422775 Extn. 4505.

Date: 18.05.2022 Dy Medical Superintendent Place : Mumbai PRO/718/ADV/2022-23 K. B. Bhabha Hospital, Bandra (W)

Keep the terraces clean, remove odd articles/junk/scrap.

SHRIRAM

as set out in the Notice of the AGM.

SHRIRAM ASSET MANAGEMENT COMPANY LIMITED CIN: L65991MH1994PLC079874

Registered Office: 217, 2nd Floor, Swastik Chambers, Near Junction of S.T. & C.S.T. Road

Chembur, Mumbai - 400 071. • Website: <u>www.shriramamc.in</u> • Email ID: <u>srmf@shriramamc.in</u>

NOTICE OF THE 28TH ANNUAL GENERAL MEETING AND REMOTE E-VOTING NOTICE is hereby given that the 28th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company is scheduled to be held on Thursday, July 28, 2022 at 4.00 P.M. through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) facility in compliance with the provisions of the Companies Act, 2013 and the rules framed thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with General Circular No. 14/2020, 17/2020, 20/2020, 02/2021, 20/2021, 21/2021 and 02/2022 dated April 8, 2020, April 13, 2020, May 05, 2020, January 13, 2021, December 08, 14, 2021 and May 05, 2022 respectively issued by the Ministry of Corporate Affairs (MCA Circulars) and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated May 12, 2020 and January 15, 2021 respectively, issued by Securities and Exchange Board of India (SEBI Circulars), without the physical presence of the Members at a common venue to transact the business

The facility to appoint proxy to attend and cast vote for the member is not be available for this AGM. The dispatch of the Annual Report including the Notice convening the AGM to the Members has been completed on July 04, 2022 only by email to those members whose email IDs are registered with the Purva Sharegistry (India) Private Limited, Registrar and Share Transfer Agent (RTA) and Depositories in compliance with MCA circulars and SEBI circulars and the same is available on the website of the Company at www.shriramamc.in and on the website of BSE Limited at www.bseindia.com. Notice of 28th AGM is also available on the website of Central Depository Services (India) Limited (CDSL) at www.evotingindia.com.

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015, and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide to its Members the facility to exercise their vote by electronic means (e-voting) on the businesses as set out in the Notice of the AGM.

The Company has appointed Mr. Suhas S. Ganpule (C.P. 5722) Proprietor of S.G. Associates, Practicing Company Secretaries, as the Scrutinizer to scrutinize the entire e-voting process in a fair and transparent

The detailed instructions for e-voting are given in the Notice of the AGM. Members are requested to note the following

- Members, whose names are recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Registrars and by the depositories (in case of electronic shareholding) as on the 'cut-off date' i.e. July 21, 2022, shall be entitled to avail the facility of e-voting provided by Central Depository Services Limited (CDSL). For details relating to e-voting, please refer the Notice
- The remote e-voting period begins on Sunday, July 24, 2022 at 09.00 A.M. and end on Wednesday, July 27, 2022 at 5.00 P.M. During this period the eligible shareholders of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, may cast their vote electronically. The remote e-voting
- module shall be disabled by CDSL for voting thereafter. Members, who will be present in the AGM through VC / OAVM and have not cast their vote through remote e-voting, shall be eligible to vote through e-voting system during the AGM. Members who have voted through remote e-voting will be eligible to attend the AGM. However, they will not be eligible to vote at the meeting. If any Votes are cast by the members through the e-voting available during the AGM and if the same members have not participated in the meeting through VC / OAVM facility, then the votes cast by such members shall be considered invalid as the facility of e-voting during the meeting is available only to the members attending the meeting.
- Any person, who acquires shares and becomes a member of the Company after the dispatch of Notice of AGM by the Company and whose names appear in the Register of Members or Register of Beneficial holders as on the cut-off date i.e. July 21, 2022, may follow the remote e-voting procedure as mentioned in the Notice of AGM under 'voting through electronic means' to obtain the login id and password to exercise remote e-voting.
- Members holding shares in dematerialized form who have not registered their email addresses are requested to register / update their email addresses with respective depository participant(s). Members holding shares in physical form are requested to update their email addresses by submitting Form ISR-1 and other relevant forms as per SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD_RTAMB/P/ CIR/2021/655 dated November 03, 2021 with RTA of the Company. These forms are available under the weblink at https://purvashare.com/faqs. This will enable Members to receive electronic copy of the Annual Report 2021-2022 along with Notice of AGM, instruction of e-voting and instruction for participation in the AGM through VC / OAVM.

In case of any query and / or grievance, in respect of voting by electronic means, Members may contact at the following address: Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, CDSL, Marathon Futurex, A-Wing, 25th Floor, N.M. Joshi Marg, Lower Parel, Mumbai - 400 013, Contact No. 1800225533 e-mail: helpdesk.evoting@cdslindia.com

For Shriram Asset Management Company Limited

Reena Yadav

Company Secretary

Date : 04.07.2022 Abhyudaya Co-op. Bank Ltd. Place: Mumbai.

STATUTORY SALE NOTICE UNDER SARFAESI ACT

and balance if any will be recovered with interest and cost. Authorised Officer.

The Borrower(s)/Guarantor(s) are hereby given notice to pay the sum mentioned as above before the date of Auction failing which property will be auctioned

Place: Mumbai

Date : July 04, 2022

have been waived and no complaint or objection will be entertained thereafter Sd/- KAZI AND KAZI ASSOCIATES, LLP, ADVOCATES 297, S V P ROAD, Issac Manzil, 1st Floor, Room No 13 Memonwada Road, 400003 Cell Phone Number 9869426760 Date: 05/07/2022 Place: Mumbai

otherwise shall submit the same with evidence

support thereof to undersigned with price

appointment over his cell phone within 15 days

from publication of this notice, Falling which a

HDFC BANK

एचडीएफसी बँक लिमिटेड : "पुंचडीएफसी बँक डाकस, सेनापती बापट मार्ग, लोजर परळ (प), मुंबई = ४०० ०९३. [कॉरपॉरेट ओळख क्रमांक - L65920MH1994PLC086618] nolder.griev.nocs@hdfcbank.com][वैन्सार्हेट www.hdfcbank.com] [दूरव्यनी क्र. - 022 39760001 / 0012]

सचना

याद्वारे ही सूचना देण्यात येते वी, खालील समन्याय शेअर प्रमाणपत्र हरवले / गहाळ झाले आहेत / सापडण्याजोगे नाहीत असे सूचीत करण्यात आलेले आहे आणि नोदणीकृत भागधारवांनी प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र निर्मामत करण्यासाठी कैंक कडे अर्ज केलेला

બાઇ.					
अनु.	एल/एफ	भागवारकांची नावे	विभिन्न मांक	प्रमाणपत्र	
更	粟		पासून पर्यंत	क्रमांक	संख्या
१	२०८१७३१	सुज्जन सिंह एकत्रित सुखींदर सिंह आणि	१४४७६६०१–१४४७७१२०	१२१८३	५२०
		कंत्रज व्यातीला विवेद			

केणत्याही व्यक्तीस अशा शेअर प्रमाणपत्र / प्रमाणपत्रे यांच्याशी संबंधित केणतेही दावे असलेल्या कोणत्याही व्यक्तीनी सर्व आधारीत कागदपत्रे आमध्या हस्तांतरण एजन्टस् आणि प्रबंधकंकडे कार्यालयात म्हणजेच डेटामॅटीक्स बिझनेस सोल्युशन्स् लिमिटेड, प्लॉट नं बी – ५ पार्ट बी. क्रॉस लेन एमआयडीसी, मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०९३, लिखित स्वरुपात सदरहु दावे या सूचनेच्या जाहीराती पासून १५ दिवसांमध्ये दाखल केले पाहीजेत, त्यानंतर अशा प्रकारचे दावे विचारात ्या पा पुराना पारिता नामा प्रतिक्षा नामा प्रतिक्षा नामा प्रतिक्ष कर्मा क्षेत्र कर्मा क्षेत्र वर्ष नामा प्रतिक् चेतले जाणार नामाल क्षेत्र आणि प्रवेशक जानेवारी २५, २०२२ रोजीच्या सेबी सर्व्यूजन कर SEBI/HO/MIRSD/MIRSD RTAMB/P/CIR/2022/8 च्या अनुसार निश्चितीयत्र जारी करतील. निश्चितीयत्र हे आमचे प्रबंधक खण्णेज डेटामॅटीक्स बिझनेस सोल्युशन्स लिमिटेडद्वारे पाठवले. यानुसार, मूळ शेअर प्रमाणपत्रे रदद् करण्यात येईल. प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र जारी केल्यानंतर, कोणत्याही व्यक्तिने मूळ शेअर प्रम आणि बँक कोणत्याही मार्गे त्याकरीता जबाबदार राहणार नाही.

पचडीपफसी बॅक लिमिटेड सारी सही/-

वरिष्ठ उपाध्यक्ष (कायदा) आणि कंपनी सचिव दिनांक : ०४.०७.२०२२



बैक ऑफ महाराष्ट्र Bank of Maharashtra

असेट रिकट्टरी शाखा :

ननमंगल. ४ था मजला. ४५/४७. मंबई समाचार मार्ग, फोर्ट, मंबई ४०० २३ महाराष्ट्र. फोन क्र. : (०२२) २२६३ ०८८४ ईमेलः bom1450@mahabank.co.in / brmgr1450@mahabank.co.in मुख्यालय : लोकमंगल, १५०१, शिवाजीनगर, पुणे- ४११००५, महाराष्ट.



स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (ए हुल्स, २००२ च्या नियम ८ (६) च्या तरतुदीन्वये स्थावर मत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना. ान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या स्थावर मिळकती या बँक ऑफ महाराष्ट्र कडे गहाण/प्रभारित आहेत न्यांचा **प्रत्यक्ष कब्जा** हा बँक ऑफ महाराष्ट्र च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, त्या ''<mark>जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' आणि ^{''}जे काहि आहे तेथे आहें</mark>

	ई–लिलावाची तारीख आणि वेळ : २८.०७.२०२२ रोजी दु. १.०० ते सायं ५.०० प्रत्येकी १० मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह					
सह	सहभागी होण्यासाठी विनंती पत्र/केवायसी दस्तावेज/इअर चा पुरावा इ. सादर करण्याची तारीख आणि वेळ २७.०७.२०२२ रोजी दु. ३.०० पूर्वी					
संच	कर्जदार/हमीदार	मिळकतीचे वर्णन (प्रत्यक्ष कब्जा)	राखीव किंमत/ इसारा अनामत रक्कम			
क्र.						
٤.	कर्जदारः मे. पिनरॅप पॅकेजिंग	गाव कमळगाव, तालुका शहापूर, हॉटेल हिल	रा.की.−रू. २,१९,५१,०००/-			
	हमीदार :	टॉप जवळ, भारत स्प्रिंग लिमिटेडसमोर, मुंबई				
	i) रंगबिहारी भूत,	आग्रा राष्ट्रीय महामार्ग, जिल्हा ठाणे-४२१ ३०१	बोली वाढविणे- रू. ५०,०००/-			
	ii) अभिषेक भूत,	येथील गट क्र. २६५, पैकी १२६/२, १२७/१,	निरीक्षण १८.०७.२०२२ रोजी			
	iii) पूनीत भूत,	२, मोजमापित १.२० हेक्टर्स म्हणजेच १२०००	स. ११.०० ते द्. ०३.०० वा.			
	iv) श्रीम. नुतन भूत,	चौ. मी. धारक जिमनीसह इंडस्ट्रियल	(आगाऊ वेळ ठरवून)			
	v) गिरिराज पॅकेजिंग सॉल्युशन्स (प्रोप्रा. रंग बिहारी भूत)	शेड/रचनेचे सर्व ते भाग आणि विभाग.	, , ,			

(१) लिलाव विक्री/बोली ही फक्त '<mark>'ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक बोली''</mark> प्रक्रियेद्वारे करण्यात येईल. विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्ती, ऑनलाईन ई-लिलाव बोर्ल प्रपत्र, घोषणा, इ. करिता कृपया https://www.bankofmaharashtra.in/propsale.asp", "https://www.ibapi.in/" किंवा "https://www.ms करण्यात येते आहे. अर्थ काढण्यामध्ये कोणताही प्रश्न निर्माण झाल्यास इंग्रजी मजकर अंतिम राहील

दिनांक : ०४.०७.२०२२

सार्वजनिक सूचना

द नव 🔊 शक्ति । मुंबई, मंगळवार, ५ जुलै २०२२

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की श्री. दीपक मारुती सपकाळ (सदर 'मालक'), ते स्टार मॉल म्हणून ओळखल्या जाणार्या इमारतीमधील तळमजल्यावर सुमारे ३६० चौरस फूट चटई क्षेत्रफळ असलेले दुकान क्रमांक आर-१ एन.सी. केळकर रोड, दादर पश्चिम, मुंबई ४०० ०२८ चे मालक आहेत. माहीम विभागातील सी.एस. क्रमांक १/२६८, मूळ भूखंड क्रमांक १०५ आणि १०३, माहीम विभागातील TPS IV मधील बृहन्मुंबई ाहानगरपालिकेला, मुंबई शहराच्या[ँ] संब-रजिस्ट्रार ऑफ ॲश्युरन्सच्या अधिकारक्षेत्रात मुल्यांकन केलेल्या भूखंडावर स्थित; लहान 'सदर मालमत्तेसाठी' लिहिलेल्या शेड्युलमध्ये

गलकाने कळवले आहे की या मालमत्तेच्य नंदर्भात मूळ टायटल डीड येथे लिहिलेले हरवले आहेत आणि/किंवा चुकीचे आहेत आणि त्या मालकाने योग्य आणि परिश्रमपूर्वक शोध घेतल्यानंतरही ते शोधता सापडली नाहीत. ालकाने दिनांक २५.०६.२०२२ रोजीच्या हरवलेल्या तक्रार अहवालात सदर मालमत्तेच्य संदर्भात मूळ टायटल डीडचे नुकसान किंवा वुकीचे स्थान मिळाल्याची पोचपावती देखील प्राप्त केली आहे.

अधिक विशेषतः वर्णन केले आहे.

याशिवाय. उक्त मालमत्तेच्या मळ टायटल डीडसच्या ताब्यात असलेल्या कोणत्यार्ह व्यक्तीने ही नोटीस प्रकाशित केल्याच्या १४ देवसांच्या आत त्याच्या/तिच्या/त्यांच्या अधिकारात असल्याचा दावा केल्याच्या किंवा ती ताब्यात असल्याचा दावा आवश्यक असलेल्या पराव्यासह आम्हाला कळवावा.

संदर्भित केलेल्या मालमत्तेचे परिशिष्ट

. १००% मालकीच्या आधारावर व्यावसायिव दुकान, दुकान क्रमांक आर-१, एन.सी. केळकर रोड, दादर पश्चिम, मुंबई - ४०० ०२८ येथे स्टार मॉल म्हणून ओळखल्या जाणार्या इमारतीतील तळमजल्यावर समारे ३६० चौरस फूट कार्पेट क्षेत्रफळाचे माप; माहीम विभागातील सी.एस. क्रमांक १/२६८, मूळ भूखंड क्रमांक १०५ आणि १०३, माहीम विभागातील TPS IV मधील भूखंड, बृहन्मुंबई महानगरपालिकेला, मुंबई शहराच्या सब-रजिस्ट्रार ऑफ ॲश्युरन्सच्या अधिकारक्षेत्रात मुल्यांकन केलेले आहे.

स्थळ: मुंबई दिनांक : ५ जुलै, २०२२

पूजा सी. कांबळे अधिवक्ता, मुंबई उच्च न्यायाल

मागणी सचना

तारीख आणि

थकीत रक्कम

(रु. लाखांत)

फ्लॅट क्र. २१८, शिवधाम सीएचएस, DR-४ राम मंदिर रोड, शिवाजी नगर, गोरेगा (पश्चिम), मंबई-४००१०४.

कर्जदार/हमीदार/गहाणदारांचे नाव

आणि शाखेचा संपर्क क्र.

केनरा बैंक Canara Bank सिंडिकेट Syndicate मुंबई आरएएच प्रभादेवी मुंबई ४०००२५

मागणी सूचना

श्री. दीपक कुमार प्रजापती श्री. दीपक कुमार प्रजापती सौ. पूनम प्रजापती सौ. पूनम प्रजापती फ्लॅट क्र. एफ-२२/३:३, आर्शिवाद को-ऑप. हाऊ. फ्लॅट क्र. ७०५/७०५, बिल्डिंग क्र. १४, इंटरर्शन फेज २ लाईन ग्रेड लगत सोसा. लि. प्लॉट क्र. १८, सेक्टर २९, गाव वाशी,

ओशिवरा पोलिस स्टेशन जवळ, अंधेरी पश्चिम, तालुका आणि जिल्हा ठाणे ४००७०३. मुंबई ४०००५३. महोदय,

विषय : सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३ (२) अन्वये मागणी सूचना की, श्री. दीपक कुमार प्रजापती आणि सौ. पूनम प्रजापती यांनी वेळोवळी आमच्या कॅनरा बँक मुंबई रिटेल ॲसेट हब शाखेकडून वेळोवेळी खालील कर्ज/पतसुविधा घेतल्या आहेत.

ςn.			राजास दाायस्व	दर
۶.	गृह कर्ज	र्ह. १,३५,००,०००.००	रु. १,६०,९८,१४८.७१	१०.६०%
	खाते ०११३६२७०००००२			
वरील सदर कर्ज/पतसुविधा या आमच्या नावे तुम्ही निष्पादित केलेल्या संबंधित दस्तोवजांच्या सुकृताद्वारे				
येथील परिशिष्टात अधिक विशेषतः नमूद मत्तेचे गहाणाच्या मार्गाने यथायोग्य सुरक्षित आहेत. तुम्ही				
बँकेच्या विहित अटी आणि शर्तीनुसार तुमचे दायित्व निभावण्यास कसूर केल्यामुळे बँकेने २४.०५.२०२२				
रोजी एनपीए म्हणून कर्ज वर्गीकृत केले आहे, त्यामुळे आम्ही याद्वारे सदर सूचनेच्या तारखेपासून सार				

कर्ज रक्कम

२०.०६.२०२२

व्याजाचा

दिवसात तारखेपर्यंत उपार्जित व्याज आणि इतर खर्चासह रु. १,६०,९८,१४८.७१ (रुपये एक कोटी साठ लाख अठ्ठ्याण्ण हजार एकशे अट्टेचाळीस आणि पैसे एकाहत्तर मात्र) आणि इतर खर्चाचे संपूर्ण दायित्व निभाविण्यासाठी तुम्हाला बोलाविण्याकरिता उक्त अधिनियमाच्या कलम १३(२) अन्वये तुम्हाला सूचना जारी करीत आहोत, कसूर केल्यास आम्ही उक्त अधिनियमाच्या कलम १३(४) अन्वये सर्व किंवा कोणत्याही अधिकाराचा वापर करू.

पुढे तुम्हाला आमच्या पूर्व सहमतीशिवाय कोणत्याही बाबतीत परिशिष्टात नमूद तारण मत्तेसह कोणताही व्यवहार करण्यापासून प्रतिबंध करण्यात येत आहे. सदर प्रचलित इतर कोणताही कायदा आणि/किंवा उक्त अधिनियामान्वये उपलब्ध कोणत्याही अन्य अधिकाराला बाधा येऊ न देता आहे.

तुमचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात सरफैसी ॲक्टच्या कलम १३ च्या -पोटकलम (८) च्या तरतुदींकडे वेधण्यात येत आहे.

मागणी सूचना ही बँकेच्या नोंदीमध्ये उपलब्ध तुमच्या शेवटच्या ज्ञात पत्त्यावर रितसर पोचपावतीसह रजिस्टर्ड पोस्टने तुम्हाला जारी करण्यात येत आहे.

परिशिष्ट

हाण/ जगमगहाण मत्तव तपशालवार वर्णन ह खालालप्रमाणः					
बाबवार गहाण/जंगमगहाण मत्ता	तपशिलवार वर्णन				
१. श्री. दीपक प्रजापती यांच्या नावे	फ्लॅट क्र. एफ-२२/३:३, आर्शिवाद को-ऑप.				
अभिहस्तांकीत निवासी फ्लॅट.	हाऊ. सोसा. लि., प्लॉट क्र. १८, सेक्टर २९,				
	गाव वाशी, तालुका	आणि जिल्हा ठाणे			
	४००७०३.				
	द्वारे सीमाबध्द:-				
	साईट/अपार्टमेंटच्या स	ीमा			
	उत्तर	मोकळी जागा			
	दक्षिण	१२ मी. रुंद रस्ता			
	पूर्व	१५ मी. रुंद रस्ता			

दिनांक : ०१.०७.२०२२ प्राधिकृत अधिकारी ठिकाण: आरएएच मंबर्ड कॅनरा बँक

मिळकतीचा तपशील

पश्चिम

१२ मी. हंद रस्ता

राखीव

किंमत/इअर

/बोली वाढ

(रु.लाखांत)

थकीत रक्कमः रु. ३,२०,८४,३७४.८९/– अधिक ०१.०१.२०१५ पासूनचे न लावलेले व्याज वजा काही असल्यास वसुली अधिक सर्व परिव्यय प्रभार

merce.com" ला भेट द्या. (२) सदर प्रकाशन हे वरील नमुद खात्याचे कर्जदार/हमीदार/गहाणवटदार यांना सरफैसी ॲक्ट अंतर्गत **पंधरा दिवसांची** वैधानिक सूचना सुद्धा आहे. (३) अधिक महितीसाठी कृपया <mark>श्री. राजन के. बाकलकर - ९८९२१९३०५०; श्री. मयुरेश एच. तुळसकर - ८९५६३७५२४२; श्री. अनस</mark> अली-९७१८६१७१९८, सौ. स्मिता मानकर– ९१७५९०६४८१, **कांचनलता पांड्ये** – ९७६६३४०३३८ यांना संपर्क करावा. (४) सदर सूचना ही स्थानिक भाषेत सुद्धा प्रकाशित

प्राधिकृत अधिकारी आणि मुख्य व्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र, एआरबी, मुंबई



शा/काः मालाड बी जी महेश कुमार

मोब:- ९१६७९४०७८५

सेंट्रल बँक ऑफ इंडिया सेन्ट्रल बैंक ऑफ़ इंडिया Central Bank of India

चंद्र मुखी, नरिमन पॉईंट, मुंबई - ४०० ०२१. शाखा कार्यालय: ॲसेट्स रिकव्हरी शाखा, ३४६, स्टॅन्डर्ड बिल्डिंग, ३ रा मजला, डॉ. दादाभाई नवरोजी रोड, फोर्ट, मुंबई- ४०० ००१

जंगम/स्थावर मिळकर्तीच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाच सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुदीन्वये स्थावर मत्तेच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचन सर्वसामान्य जनता आणि विशेषत: कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या स्थावर मिळकती या तारण धनकोंव गहाण/प्रभारित आहेत, ज्यांचा प्रत्यक्ष कब्जा, सांकेतिक कब्जा (मिळकतीसमोर विशेषत: चिन्हांकीत) सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया (तारण धनको) च प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे त्या खालील नमूद कर्जदार आणि हमीदारांकडून तारण धनकोंना थकीत रकमेच्या वसुलीसाठी मिळकर्तीसमोर न नुसार ^{''}जे आहे जेथे आहे'' आणि ''जे आहे जेसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्त्वाने विकण्यात येणार आहेत. प्राधिवृ ु अधिकाऱ्यांची योग्य माहिती आणि समजुतीप्रमाणे तेथे मिळकतीवर कोणतेही भार नाहीत, तथापी इच्छुक बोलीदारांनी त्यांची बोली सादर करण्यापृ मिळकतीला बाधीत दावे/हक्क/ थकबाकी आणि लिलावात ठेवलेल्या मिळकतीच्या नामाधिकरांच्या संदर्भात त्यांची स्वतंत्र चौकशी करणे आवश्य आहे. राखीव किंमत आणि इसारा अनामत रक्कम (इअर) प्रत्येक मिळकतीसमोर नमूद केलेली आहे.

	राखीव किमत आणि इसारा अनामत रक्कम		समोर नमूद केलेली आहे. मिळकतीचा तपशील	राखीव
अ. क्र.	कर्जदार/हमीदार/गहाणदारांचे नाव आणि शाखेचा संपर्क क्र.	मागणी सूचना तारीख आणि थकीत रक्कम (रु. लाखांत)	ामळकताचा तपशाल	किंमत/ इअ /बोली वात (रु. लाखांत
१			दुकान क्र. १०३, १ ला मजला, एस-२ विंग, पुणशांती हाईट्स सीएचएस लि., खारटन रोड, सेजपाल कंपाऊंड, ठाणे (प.) ४००६०१. क्षेत्र : १२०० चौ. फ्. बिल्ट अप	५९.६९/ ५.९७/ ०.५०
?	पासद इम्पेक्स प्रा. लि. श्री. प्रदीप मनिभाई शाह (संचालक) सौ. कल्पना प्रदीप शाह (संचालक) शा/का एआरबी मुंबई, श्री. निलेश मनवतकर,	१७.०३.२०१६ रु. १९९१.६१ लाख अधिक सूचनेच्या तारखेपासून त्यावरील व्याज आणि इतर	(प्रत्यक्ष कब्जा अंतर्गत) दुकान क्र. १०४, १ ला मजला, एस - २ विंग, पुर्णशांती हाईट्स सीएचएस लि., खारटन रोड, सेजपाल कंपाऊंड ठाणे (प.) ४००६०१. क्षेत्र : १२९५ चौ. फू. बिल्ट अप (प्रत्यक्ष कब्जा अंतर्गत)	६२. ७३/ ६.२७/ ०.५०
¥	- मोबा. क्र. ९६८९९७५७९१ ०२२–४०३४५८१२	प्रभार अधिक टीएमसी आणि इतर थकबाकी	दुकान क्र. १०५, १ ला मजला, एस - २ विंग, पुर्णशांती हाईट्स सीएचएस लि., खाटींन रोड, सेजपाल कंपाऊंड ठाणे (प.) ४००६०१. क्षेत्र : १३३७ चौ. फू. बिल्ट अप (प्रत्यक्ष कब्जा अंतर्गत)	६४. १०/ ६.४१/ ०.५०
8	मनीषा एंटरप्रायझेस अरविंद शर्मा सौ. सरला वर्मा शा/का: अंधेरी राजकुमार चौहान मोब:८९५९५४१००५	०३.१२.२०१८ रु. ४५४.७२ लाख + सूचनेच्या तारखेपासून त्यावरील व्याज + अन्य प्रभार	कमशियल शॉप क्र. २०३, दुसरा मजला, मधुली कॉम्प्लेक्स, काडीवाला शाळेजवळ, रिंग रोड, सुरत- ४९५००१, गुजरात, सुपर बिल्ट अप क्षेत्र - १९०० चौ. फूट (प्रत्यक्ष कब्जा अंतर्गत)	48. 64/ 4.86/ 0.40
ч	दृशना एंटरप्रायझेस प्रा. लि. हमीदार: राजेश जोगीभाई तांडेल हरीश जोगीभाई तांडेल पंकेश जोगीभाई तांडेल शा/का: टर्नर रोड अनिल कुमार मोब: ७९७२६०९१२५	०१.११.२०१८ रु. ३१६.२३ लाख + सूचनेच्या तारखेपासून त्यावरील व्याज + अन्य प्रभार	प्लॉट क्र. पीटीएस-४८/२३५/१, कवी खबरदार मार्ग, मेन रोड, जेट्टीजवळ, नानी दमण, उप जिल्हा-दमण, पिन कोड - ३९६२१० येथील बांधकामा अंतर्गत हॉटेल इमारत आणि जमीन. प्लॉट क्षेत्र - १५७२ चौ.मी बिल्ट अप क्षेत्र - २४०० चौ.मी. (प्रत्यक्ष कब्जा अंतर्गत)	११२३.०० ११२.३० / १.००
Ę	संदीप मनोहर सकपाळ, शा/काः विरार पूर्व दीपक कुमार मोबः ९९६७०६५६९१	०३.०८.२०१८ रु. ९.३५ लाख + सूचनेच्या तारखेपासून त्यावरील व्याज + अन्य प्रभार	पलॅट क्र. १०३, पहिला मजला, विंग बी, यशवंत अपार्टमेंट, कोपरी, विरार पूर्व, पालघर चर्टई क्षेत्र - २०८.३३ ची. फू. (प्रत्यक्ष कब्जा अंतर्गत)	१०.१३/ १.०२/ ०.५०
G	श्री. सुनील सावंत आणि सौ. माधुरी सावंत, शा/काः टर्नर रोड अनिल कुमार मोबः- ७९७२६०९१२५	१३.०८.२०२१ रु. १४.०७ लाख + सूचनेच्या तारखेपासून त्यावरील व्याज + अन्य प्रभार	पलॅट क्र. ४०४, विंग -ई, ओम साई पार्क को-ऑप हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, काका ढाबा समोर, मलंगगड रोड, नांदिवली, कल्याण, जिठाणे-४२१३०६ क्षेत्र ४६० चौ. फू. चटई एरिया (सांकेतिक कब्जा अंतर्गत)	१८.६३/ १.८६/ ०.५०
۷	श्री. चंद्रकांत शालिग्राम सपकाळे आणि सौ. हरिग्रिया चंद्रकांत सपकाळे शा/काः बोरिबली रेखा आर नायर मोबः ७०४५८५२०४५	१०.१०.२०१९ रु. ७१.२३ लाख + सूचनेच्या तारखेपासून त्यावरील व्याज + अन्य प्रभार	पलॅट क्र. बी-२०४, २रा मजला, मेरी सीएचएस लिमिटेड, काई भवानीमाता रोड, रमेश नगर, आंबोली, अंधेर पश्चिम - ४०००५८ क्षेत्र ३७९.२५ चौ. फू. चटई क्षेत्र (सांकेतिक कब्जा अंतर्गत)	९०.११/ ९.०१/ १.००
8	श्री. जितेंद्र प्रसाद मुसाफरप्रसाद प्रजापती आणि सौ. सुषमा जितेंद्रप्रसाद प्रजापती शा/काः कांदिवली तरुण कु. ओझा मोबः- ७०००६९४४११	०१.०२.२०१९ रु. ८.०५ लाख + सूचनेच्या तारखेपासून त्यावरील व्याज + अन्य प्रभार	पलॅट क्र. ००२, तळमजला, ए-विंग, लक्ष्मी धाम को- ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, चिंचपाडा रोड, कल्याण (पू), जि ठाणे -४२१३०६ क्षेत्र ४६० चौ. फू. बिल्ट अप क्षेत्र ३४५.८३ चौ.फू. चटई क्षेत्र (सांकेतिक कब्जा अंतर्गत)	१४.९४/ १.४९/ ०.५०
१०	श्री. अभिषेक विलास राणे शा/काः खार नरेश कानगोकर मोबः- ८१०८१३९२५०	३०.११.२०१९ ६. २२.९५ लाख + सूचनेच्या तारखेपासून त्यावरील व्याज + अन्य प्रभार	फ्लॅट क्र ३०१, ३रा मजला, इमारत क्र. १, ओम राम आशिष को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, श्री राम नगर फेज III, मीरा भाईंदर रोड, रामदेव पार्क जवळ, मीरा रोड (पूर्व), ठाणे-४०११०७ क्षेत्र २६४.०४ चौ. फू. बिल्ट अप क्षेत्र २२०.०३ चौ. फू. चटई क्षेत्र (सांकेतिक कब्जा अंतर्गत)	२८.५२/ २.८३/ ०.५०
११	श्री. संदिप मधुकर धास आणि सौ. संजीवनी संदिप धास शा/काः सेव्हन बंगल संदीप कुमार सिंग मोब:- ७२०२८४६७४२	२०.०४.२०२१ रु. १०.८५ लाख + सूचनेच्या तारखेपासून त्यावरील व्याज + अन्य प्रभार	शिव-साई हौसिंग सोसायटी फ्लॅट क्र. २०१, २रा मजला, सी विंग, समथ नगर, नमस्कार ढाबा, हाजी मलंग रस्ता, कल्याण (पूर्व), जिठाणे क्षेत्र ३५० चौ. फू. बिल्टअप क्षेत्र २३२ चौ. फू. चटई क्षेत्र (सांकेतिक कब्जा अंतर्गत)	११.२५/ १.१३/ ०.५०
१२	सौ. उझमा युस्फ खान आणि मोहम्मद युसुफ खान शा/काः सेव्हन बंगला संदीप कुमार सिंग मोब:- ७२०२८४६७४२	०१.१२.२०१८ रु. ६१.२७ लाख + सूचनेच्या तारखेपासून त्यावरील व्याज + अन्य प्रभार	मे. श्री विघ्नहर्ता को-ऑप. हा. सो. लि. फ्लॅट क्र. ८०४, ८वा मजला, इमारत क्र. २, एमएच हायस्कूलच्या मागे, शिवाजी पथ, ठाणे (पश्चिम), जि. ठाणे - ४००६०२ क्षेत्र ४८५ चौ. फू. सुपर बिल्ट अप क्षेत्र (सांकेतिक कब्जा अंतर्गत)	६४.२८/ ६.४३/ १.००
१३	श्री. राजेश श्रीनिवास पुजारी आणि सौ. प्रमिला पुजारी शा/काः विक्रोळी / राहुल कुमार मोबः-८३६९३६३१९६	२३.०५.२०१९ रु. १.४१ लाख + सूचनेच्या तारखेपासून त्यावरील व्याज + अन्य प्रभार	प्लॅट क्र. १०३, १ला मजला, मधुरा निवास बिल्डिंग, साबे रोड, दिवा पूर्व, ठाणे ४००६१२ क्षेत्र ४५० चौ. फू. बिल्ट अप क्षेत्र ३७५ चौ. फू. बिल्ट अप क्षेत्र (सांकेतिक कब्जा अंतर्गत)	१०.१३/ १.०२/ ०.५०
१४	श्री. उमा आचल सावंत राव आणि सौ. आचल डी सावंत राव शा/काः वाकोला राजेश कुमार मोब:- ७००४८४२४६५	०४.११.२०१९ इ. २५.८३ लाख + सूचनेच्या तारखेपासून त्यावरील व्याज + अन्य प्रभार	फ्लॅट क्र. ४०७, ४था मजला, विंग-बी, साई स्वप्न अपार्टमेंट क्र. २, मनवेलपाडा रोड, विरार (पूर्व) तालुका - बसई, जिल्हा- पालघर -४०१ ३०५ क्षेत्र- ६०० चौ. फू. बिल्टअप क्षेत्र ५००.१६ चौ. फू. चटई क्षेत्र (सांकेतिक कब्जा अंतर्गत)	?३.?३/ ?.३२/ o.५o
१५	श्री. फारुक एच.के. चुडवावाला आणि सौ. फिझा फारुक चुडवावाला शा/का: मालाड बी जी महेश कुमार	३०.०९.२०२१ रु. २३.९१ लाख + सूचनेच्या तारखेपासून त्यावरील	फ्लॅट क्र. एस/९, २रा मजला, "सी" विंग, श्री राम स्प्रिंग को-ऑप.हाऊ.सो.लि., कृष्णा टाऊनशिप, सूर्या गार्डन जवळ, अंबाडी रोड लगत, वसई (पश्चिम), पालघर क्षेत्र – ५८०.०० चौ. फू. बिल्ट अप क्षेत्र	३१.३३/ ३.१३/ ०.५०

तारखेपासून त्यावरील क्षेत्र - ५८०.०० चौ. फू. बिल्ट अप क्षेत्र

४३१ चौ. फू. चटई क्षेत्र

(सांकेतिक कब्जा अंतर्गत)

व्याज + अन्य प्रभार

१६	श्री. दीपक पुनमचंद लावणा	२३.०१.२०२०	फ्लॅट क्र. १०१, १ला मजला, इमारत क्र. १, ग्रेस कॉलनी,	२०.६९/
	शा/काः विरार पूर्व	रु. ९.३६ लाख	बोलिंज, विरार (पश्चिम), जिल्हा - पालघर -४०१३०३	2.09/
	दीपक कुमार	+ सूचनेच्या	क्षेत्र - ६०५ चौ. फू. बिल्टअप क्षेत्र	0.40
मोबः ९९६७०६५६९१ तारखेपासून त्यावरील ४२९ चौ. फू. चटई क्षेत्र		४२९ चौ. फू. चटई क्षेत्र		
		व्याज + अन्य प्रभार	(सांकेतिक कब्जा अंतर्गत)	
્રહ	श्री. सिद्धेश शंकर बने	२५.०८.२०२०	फ्लॅट क्र. १५, ३रा मजला, इमारत क्र. ए-३, विंग क्र. ॥,	१६.५९/
	शा/काः विरार पूर्व	रु. १३.३६ लाख	अबोली को-ऑप. हाउसिंग सोसायटी लि., विश्वराज	१.६६/
	दीपक कुमार	+ सूचनेच्या	हाऊसिंग कॉम्प्लेक्स, नारंगी, विरार (पूर्व), तालुका- वसई,	0.40
	मोबः ९९६७०६५६९१	तारखेपासून त्यावरील	जिल्हा- पालघर, मुंबई-४०१३०५	
		व्याज + अन्य प्रभार	क्षेत्र - ३३५ चौ. फू. बिल्टअप क्षेत्र	
			३४१ चौ. फू. चटई क्षेत्र	
			(सांकेतिक कब्जा अंतर्गत)	
१८	श्री. सरताज गुलाम खान	२५.०८.२०२०	फ्लॅट क्र. २०३, २रा मजला, अन्हेन्यू एच, इमारत क्र. १६,	३८.३७/
	शा/काः विरार पूर्व	रु. २६.३६ लाख	रुस्तमजी एव्हरशाईन ग्लोबल सिटी एच१६ ते एच२२ को-	3.63/
	दीपक कुमार	+ सूचनेच्या	ऑप. हाउसिंग सोसायटी लि., गाव- डोंगरे (नारंगी), विरार	0.40
	मोब: ९९६७०६५६९१	तारखेपासून त्यावरील	पश्चिम, तालुका- वसई, जिल्हा-पालघर, मुंबई-४०१३०३	
		व्याज + अन्य प्रभार	क्षेत्र - ६३९.८५ चौ. फू. चटई क्षेत्र	
			(सांकेतिक कब्जा अंतर्गत)	
१९	श्री. सुदेश गणपत खैरे	०३.०७.२०१९	फ्लॅट क्र. ४०४, ४था मजला, विंग बी, शिवम अपार्टमेंट,	१८.८५/
	शा/काः विरार पूर्व	रु. ११.८४ लाख	लक्ष्मीबेन चेडर मार्ग, लक्ष्मीबेन छेडा नगर, नालासोपारा	१.८९/
	दीपक कुमार	+ सूचनेच्या	(प), तालुका-वसई, जिल्हा- पालघर, मुंबई-४०१२०३	0.40
	मोब: ९९६७०६५६९१	तारखेपासून त्यावरील	क्षेत्र - ३९५ चौ. फू. बिल्ट अप क्षेत्र,	
		व्याज + अन्य प्रभार	२६२.२७ चौ. फू. चटई क्षेत्र	
			(सांकेतिक कब्जा अंतर्गत)	
२०	श्री. शारदा उत्तम गंगावणे	०२.०५.२०१९	फ्लॅट क्र. ४०३, ४था मजला, इमारत क्र. २, अमिषा	१३.१४/
- 1	शा/काः विरार पूर्व	रु. ३.१९ लाख	अपार्टमेंट, वेवटे वाडी, मनवेल पाडा रोड, विरार (पूर्व),	१.३२/
	दीपक कुमार	+ सूचनेच्या	जिल्हा- पल्हार, मुंबई-४०१३०५	0.40
	मोब: ९९६७०६५६९१	तारखेपासून त्यावरील	क्षेत्र - २९२ चौ. फू. बिल्ट अप क्षेत्र	
		व्याज + अन्य प्रभार	२०६ चौ. फू. चटई क्षेत्र	
			(सांकेतिक कब्जा अंतर्गत)	
१	श्री. शिलवर्धन भीमा कदम	०९.०४.२०१९	फ्लॅट क्र. ३०६, ३रा मजला, ए विंग, शिव निकेतन	१८.३६/
	शा/काः समता नगर	रु. १०.२७ लाख	सीएचएसएल, शिव सृष्टी कॉम्प्लेक्स, आरएनपी पार्क,	१.८४/
	, करुणा झा	+ सूचनेच्या	भाईदर पूर्व-४०११०५	0.40
	मोबः ७९७७८९०६३०	तारखेपासून त्यावरील	क्षेत्र-२४० चौ. फू. बिल्टअप क्षेत्र	
		व्याज + अन्य प्रभार	२०० चौ. फू. चटई क्षेत्र	
			(सांकेतिक कब्जा अंतर्गत)	
2	श्री. अमर शिवपूजन गौड	१२.०२.२०२१	फ्लॅट क्र. ४०२, ४था मजला, बी विंग, इमारत क्र. १२,	६२.५९/
	शा/काः समता नगर	रु. ५४.४० लाख	स्प्रिंग लीफ सीएचएसएल, आकुर्ली रोड, लोखंडवाला	६.३०/
	करुणा झा	+ सूचनेच्या	टाउनशिप, कांदिवली पूर्व, मुंबई ४००१०१	0.40
	मोब: ७९७७८९०६३०	तारखेपासून त्यावरील	क्षेत्र ३६६ चौ. फू. बिल्ट अप,	
		व्याज + अन्य प्रभार	३०५ चौ. फू. चटई क्षेत्र,	
			(सांकेतिक कब्जा अंतर्गत)	
3	अंकित ट्रेडर्स	१४.०१.२०१५	दुकान क्र. १ आणि १ए, तळ मजला, सत्यविजय अपा.,	८४.००/
	श्री. सत्यनारायण व्ही. माळी	रु. ४५३.७८ लाख	सर्व्हें क्र. १८७, हिस्सा क्र. ९/२-१४ गाव मोरे, विरार रोड,	6.80/
	सौ. पूजा एस. माळी	+ सूचनेच्या	नुतन विद्यालय समोर, नालासोपारा पूर्व, जि. ठाणे-४०१	0.40
	प्रशांत आर. निखार्गे	तारखेपासून त्यावरील	२०९.	
	(हमीदार/गहाणदार)	व्याज + अन्य प्रभार	बिल्टअप क्षेत्र १६४६ चौ. फू.	
	शा./काः बोरीबंदर –		(प्रत्यक्ष कब्जा अंतर्गत)	
	विवेकजित सिन्हा- ९९२०७५८५४०		·	
88	मे. रॉकेट इंजिनिअरिंग ॲण्ड	१४.१०.२०१६	फ्लॅट क्र. ३०१, ३ रा मजला, अमी कलश, अमी	६९.१५/
	इलेक्ट्रीकल प्रा. लि.	₹. १००.३०/-	कॉम्प्लेक्स, आय सी कॉलनी, बोरिवली (पश्चिम), मुंबई-	६.९२/
	श्री. जतिन बी. शाह	लाख + सूचनेच्या	800 803	0.40
	श्री. राकेश रसिकलाल शाह	तारखेपासून त्यावरील	क्षेत्र ७१.७३ चौ. मीटर्स	
	शा/काः क्रॉफर्ड मार्केट	व्याज + अन्य प्रभार	(प्रत्यक्ष कब्जा अंतर्गत)	
	दिव्य रंजन-९१६७९८०३६३		·	
۲۹	विनायक संजय यादव	08.08.2020	मारुती स्विफ्ट डिझायर एलडीआय, टुरिस्ट टॅक्सी बीएस IV,	१.२८/
``\	शा. का. मॉडेलाग्राम	रु. ४.३१ लाख	एमएच-०३-०७२४	0.83/
	गणपथी एस मुडालियर	+ सूचनेच्या	(प्रत्यक्ष कब्जा अंतर्गत)	0.80
		तारखेपासून त्यावरील	, , ,	
	मोबा.: ९१६७९४०७८९/			
	,	व्याज + अन्य प्रभार		
	९३२४३२९८९४	व्याज + अन्य प्रभार		
	,	व्याज + अन्य प्रभार णि वेळ	ई-लिलावाची तारीख आणि वेळ २०जुलै, २०२२, स. ११.०० ते दृ. ३.००	

लिलाव बँकेचे मान्यताप्राप्त सेवा पुरवठादार यांच्या मार्फत घेण्यात येईलः ई-लिलाव एजन्सीचे संकेतस्थळः <u>www.ibapi.com</u> आणि www.mstcindia.co.in आणि www.mstcecommerce.com. ई-लिलाव एजन्सी संपर्क तपशील आहे: एमएसटीसी सेंन्ट्रल हेल्पडेक्स क्र. ०३३-२३४०००२० ते २२ पर्यंत. ईमेल: helpdesk@mstcindia.co.in

नोंदणीशी संबंधित चौकशी करिता: ईमेल: ibapiop@mstcecommerce.com सिनियर मॅनेजर ०३३-२३४०००२७ आणि असिस्टंट मॅनेजर ०३३-२३४०००२९.

इअर प्रदान/परताव्याशी संबंधित चौकशी करिता **ईमेल: ibapifin@mstcecommerce.com** डीएम (एफ ॲण्ड ए)/एसएम(एफ ॲण्ड ए)-टेलिफोन : ०३३-२३४०००२८.

कृपया वरील नमूद अधिकाऱ्यांना कार्यालयीन दिवशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा

पुरेशा आधी खालील औपचारिकता पूर्ण कण्याचा बोलीदारांना सल्ला देण्यात येत आहे. टप्पा **१: बोलीदार/खरेदीदारांची नोंदणी :** बोलीदारांनी त्यांचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वापरुन ई-लिलाव प्लॅटफॉर्म

https://www.mstcecommerce.com, www.ibapi.com वर नोंदणी करायची आहे.

टप्पा २: केवायसी पडताळणी : बोलीदारांनी आवश्यक केवायसी दस्तावेज अपलोड करायचे आहेत. केवायसी दस्तावेजांची ई-लिलाव सेवा पुरवठादारांकडुन पडताळणी करण्यात येईल (३ कामकाजाचे दिवस लागू शकतात). कृपया नोंद घ्यावी की, टप्पा १ आणि २ हे स्पूर्वी पुरेशा आधी बोलीदारांनी पूर्ण करणे आवश्यक आहे.

टप्पा ३: इअर रकमेचे हस्तांतरः लिलाव प्रक्रिया चालू असता इअर/बोलीच्या भरणाकरिता www.mstcindia.co.in

<u>www.ibapi.com</u>, <u>www.mstcecommerce.com</u> येथे उपलब्ध मार्गदर्शक तत्वाचा अवलंब करावा. टप्पा ४: बोली प्रक्रिया आणि लिलावाचे निष्कर्ष:

इच्छुक नोंदणीकृत बोलीदार टप्पा १, २ आणि ३ पूर्ण झाल्यावर ई-लिलाव प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन बोली करु शकतात. जर कोणत्याही मिळकतीकरिता एकमेव बोलीदार असेल, एकमेव बोलीदाराने ई-लिलावात भाग घेणे आवश्यक आहे आणि त्याचा/तिचा/त्यांचा प्रस्ताव हा किमान सदर मिळकती संबंधित वरील तक्त्यात नमुद बोली वाढविण्याच्या रकमेच्या समान रक्कम वाढविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास ते यशस्वी बोलीदार म्हणून घोषित करण्यास

कृपया लिलावाच्या दरम्यान इअर/बोलीच्या भरणाकरिता <u>www.ibapi.com</u>, <u>www.mstcindia.co.in</u> आणि www.mstcecommerce.com येथे उपलब्ध मार्गदर्शक तत्वाचा अवलंब करावा. विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तींकरिता आमच्या बँकेची वेबसाईट <u>www.centralbankofindia.co.in</u> वर दिलेल्या लिंकचा संदर्भ

दिनांक : ४ जुलै, २०२२

ठिकाण : मुंबई

प्राधिकृत अधिकारी, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, एआरबी ईमेल आयडी - arwmmzo@centralbank.co.in



एक परिवार एक बैंब ॲसेट रिकव्हरी शाखा : जनमंगल, ४था मजला, ४५/४७, मुंबई समाचार मार्ग, फोर्ट, मुंबई - ४०० ०२३, महाराष्ट्र

दूर. क्र. (०२२) २२६३०८८४, ईमेल: bom1450@mahabank.co.in / brmgr1450@mahabank.co.in **य कार्यालयः** लोकमंगल, १५०१, शिवाजीनगर, पुणे - ४११ ००५, मह किञ्जा सूचना (स्थावर मिळकतीकरीता) (नियम ८(१))

ज्याअथी. निम्नस्वाक्षरीकारांनी **बँक ऑफ महाराष्ट्रचे प्राधिकत अधिकारी** म्हणन सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रवशन ऑफ फायनान्शिअल असेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटेरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स . २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून दिनांक **११.१२.२०१८** रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार श्री. भुरालाल भैरवजी पटेल आणि सौ. जमनाबाई भुरालाल पटेल यांना सूचनेत नमूद गृह कर्ज खाते क्र. ६०२९८९७५३९९ च्या संदर्भात असलेली रक्कम **रु. १,२६,१७,९२**२/ -(रु. एक कोटी सव्वीस लाख सतरा हजार नऊशे बावीस मात्र) अधिक ११.१२.२०१८ पासू-रिणामांसह मासिक आधारे द. सा. ८.८५% दराने न लावलेले व्याज अधिक वसुलीच्या दिनांकापर्यंत उपर्जित खर्च. अन्य प्रभार आणि ग्राहक कर्ज खाते क्र. ६०२९९२७८६४८ **च्या संदर्भात असलेली रु** १०,५५,४३१/- (रु. दहा लाख पंचावन्न हजार चारशे एकतीस मात्र) अधिक ११.१२.२०१८ पासून . गिरणामांसह मासिक आधारे द.सा. १२.१५% दराने न लावलेले व्याज अधिक वसुलीच्या दिनांकापर्यंत उपर्जित खर्च, अन्य प्रभार ची परतफेड सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते

कर्जदार यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येत आहे की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खालील वर्णिलेल्या मिळकतीचा प्रत्यक्ष कब्जा . डीएम ऑर्डर क्र. एसए ८०८/२०१९ नुसार ॲक्टचे कलम १३ चे उप–कलम (४) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्याला/तिला प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या १ जुलै, २०२२ रोजी घेतला

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला यादारे इशारा देण्यात येत आहे की. त्यांनी सदर मिळकर्तीसह देवधेवीचा व्यवहार करू नये आणि मिळकर्तीसह केलेला देवधेवीचा कोणताही व्यवहार हा बँक ऑफ . म**हाराष्ट्र**च्या वरील नमूद रक्कम आणि त्यावरील व्याजाच्या प्रभाराच्या अधीन राहील.

तारण मत्तांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ चे उप-कलम (८) च्या तरतुदीनुसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

स्थावर मिळकतीचे वर्णन

अपार्टमेंट क्र. सी-६/५/०:१, हिमगिरी कॉम्प्लेक्स, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई-४०० ६१४, क्षेत्र मोजमापित अंदाजे ५४.०३ चौ. मी. (बिल्ट अप क्षेत्र).

दिनांक : ०१.०७.२०२२

प्राधिकत अधिकारी आणि मख्य व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट. ॲसेट रिकव्हरी शाखा

ठिकाणः बेलापुर, नवी मुंबई

कब्जा सूचना

न्याअर्थी, <mark>जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (पूर्वी जनलक्ष्मी फायनान्स सर्व्हिसेस लिमिटेड अशी</mark> ज्ञात) चे प्राधिकृत अधिकारी सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअलल असेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अन्वये आणि सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ . चे नियम ३ सहवाचता कलम १३(१२) अन्वये त्यांना मिळालेल्या शक्तीच्या आधारे कर्जदार/सह-कर्जदारांना ऱ्यांच्या नावासमोरील रकमेसह सदर सूचनेमध्ये नमूद अशा लागू दराने त्यावरील व्याज च्यासह भरणाच्या आणि/किंवा वसुलीच्या दिनांकापर्यंत पुढील व्याज लागू असलेले अनुषंगिक खर्च, परिव्यय, प्रभार इ. सदर सुचनेच्या प्राप्ती पासून ६० दिवसांत चुकती करण्यासाठी मागणी सुचना जारी केली आहे.

अ. क्र.	कर्ज क्र.	कर्जदार/सह- कर्जदार/	रोजी प्रमाणे १३(२) सूचना दिनांक/ थकीत	दिनांक/वेळ आणि कब्जा
		हमीदार/गहाणदार	देय (रु.)	प्रकार
۶.	४७५२९४२००००५३१	१) निलेश कदम,	११-०४-२०२२,	दिनांक:
		२) निहारिका निलेश	रु. ४१,९२,१४८.८०	79-08-7077
		कदम	(रुपये एकेचाळीस लाख	वेळ:
			ब्यान्नव हजार एकशे	स. ११.१५
			अट्ठेचाळीस आणि ऐंशी पैसे	सांकेतिक
			मात्र)	कब्जा
			०७/०४/२०२२ रोजीस	

तारण मत्तेचे वर्णन : मंबई महानगरपालिकेच्या स्थानिक हृदीमधील आणि शिवम इमारत (जनी मोदी चाळ) अशा नावाची इमारत, बी.एम. मार्ग, एल्फिस्टन रोड, मुंबई-४०००१३ मधील खोली क्र. २१२ क्षेत्र मोजमापित १८७.१८ चौ. फू. चे ते सर्व भाग आणि विभाग आणि सीमाबद्धतेप्रमाणे: पूर्वेला: रेल्वे वर्कशॉप लोअर परेल (पूर्व), पश्चिमेला: इंडिया बुल्स एल्फिस्टन, दक्षिणेला: पठाण मशीद, उत्तरेला: काझी

٦.	३१६४८८५००००२३१	१) मे. कॅथरीन	08-08-2022	दिनांक:	
		एंटरप्राईजेस,	रु. ७,३८,०६७.२१	२९-०६-२०२२	
		२) श्री. विजय कुमार	(रुपये सात लाख अडतीस	वेळ:	
		नाडर,	हजार सदुसष्ट आणि	दु. ०२.१५	
		३) सौ. रिता नाडर	एकवीस पैसे मात्र)	सांकेतिक	
			०४/०४/२०२२ रोजीस	कब्जा	
	तारण मत्तेचे वर्णन : मुंबई महानगरपालिकेच्या हदीमधील खोली क्र. २३, मोहिनी चाळ, के.ए. रोड,				
	जरीमरी, कुर्ला (पश्चिम), मुंबई-४०००७२ चे ते सर्व भाग आणि विभाग.				

ज्याअर्थी वरील नमद कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार/गहाणदारांनी थकीत रकमेची परतफेड करण्यास कसर केली असल्याने वरील नमूद कर्जदारांना आणि जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड चे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी वरील नमूद दिनांकारोजी सदर नियमांच्या नियम ८ सहवाचता सदर ॲक्टच्या कलम १३ (४) अन्वये त्यांना मिळालेल्या शक्तींचा वापर करून वरील नमूद मिळकत/तारण मत्तेच **सांकेतिक कब्जा** घेतला. वरील नमूद कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार/गहाणदारांनी आणि सर्वसामान्य जनतेल यादारे इशारा देण्यात येते की. उपरोक्त मिळकत/तारण मत्ते सह कोणताही व्यवहार करू नये. सदर मिळकत/तारणमत्तेसह कोणताही व्यवहार केल्यास हा जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड च्या अधीन

ठिकाणः ठाणे सही/- प्राधिकृत अधिकारी दिनांकः ०४.०७.२०२२



नोंदणीकत कार्यालयः दि फेअरवे, तळ आणि पहिला मजला, सर्व्हे क्र. १०/१, ११/२ आणि १२/२बी डोमलूर लगत, कोरामंगला इनर रिंग रोड, ईजीएल बिझनेस पार्कच्या पुढे चल्लाघट्टा, बंगलुरू १६००७१. <u>शाखा कार्यालयः</u> दुकान क्र. ४ आणि ५, तळ मजला, इंडिया बुल्स मिंट, ग्लॅंडिज् अल्वारिस रोड, हिरानंदानी मेडॉज, पोखरण रोड, ठाणे पश्चिम-४००६१०.



इंटरनॅशनल बिझनेस ब्रांच: एस.व्ही. रोड, कांदिवली पश्चिम, मुंबई-४०००६७, भारत, फोन: +९१ २२ २८६३१४६० (डी) ९१२२ २८६२१४६४/७५/७६ (जी) ईमेलः intmum@bankofbaroda.com

बीओएम/आयएनटीएमयुएम/२०२२-२०२३/सरफैसी **कर्जदाराना सूचना** दिनांक: २०.०६.२०२२ (सरफैसी ऑक्ट, २००२ च्या कलम १३ च्या पोटकलम (२) अन्वये

मे. मोंतना रबर इंडस्ट्रिज (कर्जदाराचे नाव)

प्रोप्रायटर: श्री. नितिन गांर्ध पत्ता : सी/१, सुरेंद्र नगर सोसायटी, राम गल्ली, कांदिवली पश्चिम, मुंबई- ४०००६७

संदर्भ. : आमच्या आयबीबी गाखेकडिल पत सविधा.

. आम्ही विविध पत सुविधांची मंजुरी व मंजुरीच्या शर्ती कळवणाऱ्या दिनांक २४.०५.२०१७ रोजीच्या आमच्या पत्र क्र बीआर/आयएनटीएमयूएम/एडीव्ही/२०१७-१८ चा संदर्भ देतो. वरील मंज्रीप्रमाणे तुम्ही येथे यानंतर उल्लेख केल्याप्रमाण तारण पुरविल्यानंतर पत सुविधा घेऊन त्यांचा उपयोग करण्यास सुरुवात केली. विविध कर्ज/पतसुविधा खात्यामधी

सध्याची थकबाकी उ	सध्याची थकबाकी आणि अशा दायित्वासाठी बनविलेले तारण हितसबंध खालीलप्रमाणे :			
सुविधेचे स्वरूप	मर्यादा	व्याज दर	१९.०६.२०२२ रोजीस थकबाकी	
आणि प्रकार	(रु. लाखात)		(३१.०५.२०२२ पर्यंत व्याजासह) (रुपयात)	
कॅश क्रेडिट	₹०.००	बँक/आरबीआय मार्गदर्शन/ संस्थेची क्रेडिट रेटिंग नुसार बदलाच्या अधीन मासिक आधारे द.सा बीआरएलएलआर (६.८५%) + एस.पी. (०.२५) +१ आय.ई. १०%	६,१६,२१३.१८	
मुदत कर्ज	33.36		३,९९९.४०	
सीएलसीएसएस सबसिडी कर्ज	६.६८	शुन्य	६,६७,६५०.००	
एकूण	६०.०६		१२,८७,८६२.५८	

तारणांच्या संक्षिप्त वर्णनासह तारण करा कॅश क्रेडिट सुविधेकरिता रु. २०.०० लाखाकरिता दिनांक २५.०५.२०१७ रोजीची डीपी

कॅश क्रेडिट सुविधेकरिता रु. ३३.३८ लाखाकरिता दिनांक २५.०५.२०१७ रोजीची डीपी नोट दिनांक २५.०५.२०१७ रोजीचा जंगमगहाण करार दिनांक २५.०५.२०१७ रोजीचा नामाधिकार विलेख जमा करुन गहाण

दिनांक २२.०६.२०२१ रोजीचे कर्जाच्या पोचपावतीचे पत्र

स्टॉक आणि बूक डेब्टस् (विद्यमान आणि भविष्यातील दोन्ही) चे जंगमगहाण, प्लांट आणि मशिनरीचे जंगमगहाणाच्या मार्गान

श्री. नितिन गांधी यांच्या मालकीच्या उपनोंदणी जिल्हा बोरिवली पश्चिम, मुंबई- ४०००९२ मध्ये स्थित सर्व्हे क्र. १२०, हिस्स क्र. १ आणि २, संलग्न सीटीएस क्र. १५/भाग, १८/भाग आणि २५/भाग आणि सुधारित सीटीएस क्र. १५/१, गाव पोयसर/कांदिवली (वर्षे मालाड), तालुका बोरिवली, मुंबई उपनगर धारक मिळकतीवर उप्या तळ मजला, डी-।, द्वारकेश पार्क

को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि., सेक्टर क्र. एसबी-। येथील मोजमापित ५४० चौ.फू. दुकान क्र. ५ चे समतुल्य गहाण दिनांक २२.०६.२०२१ रोजीच्या कर्जाच्या पोचपावती पत्रात तुम्ही २२.०६.२०२१ रोजीस रु. २०.२३,२२०/५८ इतक्या तुमच्या दायित्वाची पोचपावती बँकेला दिली आहे. वरील उह्लेखित थकबाकीमध्ये ३१.०५.२०२२ पर्यंत व्याज आणि पुढे

काढलेलेल पैसे यांचा समावेश आहे. खात्यात डेबिट केलेले इतर प्रभार रु. शुन्य आहेत. तुम्हाला माहिती आहे की, तुम्ही जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वरील कर्ज /थकबाकीवर आवश्यक कागदप

सादर केलंली नाहीत आणि युनिट कार्यरत नाही. तुम्ही केलेल्या कसुरीच्या परिणामी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्देश आणि मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे २.०५.२०२१

र्जीस तुमच्या कर्जे खात्याचे वर्गीकरण नॉन-परफॉर्मिंग ॲसेट असे करण्यात आले. आम्ही वारंवार विनंत्या आणि मागण्या करूनही तुम्ही त्यावरील व्याजासह थकीत कर्जाची परतफेड केलेली नाही. वरील परिच्छेद १ मध्ये वर्णन केलेल्या वेगवेगळ्या तारणांनी रितसर सुरक्षित केलेल्या पत सुविधांच्या संबंधात तुमचे दायित्व निभावण्यातील तुमची असमर्थता आणि तुमच्या खात्याचे नॉन-परफॉर्मिंग ॲसेट म्हणून केलेले वर्गीकरण ध्यानात

घेऊन, आम्ही याद्वारे तुम्हाला सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ च्या पोट-कलम (२) अन्वये तुम्हाला सूचना देत आहोत आणि तुम्हाला ह्या सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत वरील परिच्छेद १ मध्ये दिल्याप्रमाणे रु. १२,८७,८६२.५८ (रुपये बारा लाख सत्त्याऐंशी हजार आठशे बासष्ट आणि पैसे अञ्चावण्ण मात्र) अशा एकूण रकमेचे बँकेप्रती तुमचे संपूर्ण दायित्व प्रदान करण्यास सांगत आहोत. आम्ही पुढे तुम्हाला सूचना देतो की, प्रदानाच्या तारखेपर्यंतच्या व्याजासह वरील रकमेचे प्रदान करण्यात तुम्ही कसूर केल्यास, आम्ही सदर ॲक्टच्या कलम १३ च्या पोट-कलम (४) अन्वये सर्व किंवा कोणतेही अधिकार वापरण्यास मोकळे असू, ह्याची कृपया नोंद घ्यावी.

कृपया ध्यानात ठेवावे की, संपूर्ण प्रदान होईपर्यंत प्रत्येक पत सुविधेसाठी वरील परिच्छेद १ मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या दराने

आम्ही तुमचे लक्ष सदर ॲक्टच्या कलम १३ च्या पोट-कलम १३ कडे वेधत आहोत. ज्यानुसार तुम्हाला आमची लेखी पूर्वपरवानगी घेतल्याखेरीज विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे (नियमित कामकाजाव्यतिरिक्त अन्य मार्गाने) वरील परिच्छेर १ मध्ये उल्लेख केलेल्या कोणत्याही तारण मत्तेचे हस्तांतरण करण्यास प्रतिबंध केला आहे. आम्ही पुढे हेही कळवतो की, सद ज्यानुसार तुम्ही खावगीरित्या/प्रस्ताव/निविदा मागवून/जाहीर लिलावासाठी सूचना प्रकाशनाच्या तारखेपूर्वी कोणत्याही वेळी थकबाकीसह एकत्रित बैंकेने केलेला सर्व परिच्यय, प्रभार आणि खर्चाची रक्कम तुम्ही भरणा केलीत तर तारण मत्ता

विमोचित करू शकता. कृपया नोंद घ्यावी की, वरील नुसार सूचना प्रकाशित केल्यानंतर तारण मत्ता विमोचित करण्याच तुम्हाला हक्क राहणार नाही. पया ध्यानात ठेवावे की दिनांक ०४.१२.२०२१ रोजीची मागणी सूचना ही बँकेचे हितसंबंध आणि अधिकाराला बाध

येऊ न देता काढुन घेण्यात आली आहे. , कृपया च्यानात ठेवावे की, ही मागणी सूचना, आम्हाला येणे असलेल्या रकमांच्या संबंधात पुढील मागण्या करण्याच्या अधिकारापुरत्या मर्यादित न राहता, त्याच्याहीसहीत असलेल्या उपाययोजना किंवा अन्य कोणत्याही अधिकारांना बाधा येऊ न देता दिली आहे व असे अधिकार त्यागले असे समजू नये.

विवेक शम सहाय्यक महा व्यवस्थापव प्राधिकृत अधिकार्र